

GIL/SE/TCM/2017-18/79

October 4, 2017

Department of Corporate Services,  
BSE Ltd (BSE)  
P. J. Tower, Dalal Street,  
Mumbai 400 001  
Scrip Code : 532775  
Fax No. 2272 2037/2272 3719

Corporate Communication Department  
National Stock Exchange of India Ltd.  
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor,  
Plot No. C/1, G Block, BKC,  
Bandra (East), Mumbai 400 051  
Trading Symbol : GTLINFRA  
Fax No. : 2659 8237/38

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Advertisement - Notice for Tribunal Convened Meetings of the Company**

In continuation to our letter dated September 28, 2017 and pursuant to Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith the Copies of newspaper advertisements concerning Notices of Tribunal Convened Meetings of the Equity Shareholders, Secured Creditors and Unsecured Creditors (including Foreign Currency Convertible Bondholders) of the Company, published in the Financial Express (in English) and Navshakti (in Marathi) dated September 29, 2017.


Kindly take the same on your record.

Thanking you,  
Yours truly,

For GTL Infrastructure Limited



Nitesh A. Mhatre  
Company Secretary



Laxmikant Y. Desai  
Chief Financial Officer

Encl. as above

*(Note: This letter is submitted electronically with BSE & NSE through their respective web-portals.)*

**CLASSIFIEDS**

**PERSONAL**

**THANKSGIVING**

HOLY Spirit Thou Who Makes Me See Everything And Shows Me The Way To Reach My Ideals You Who Gives Me The Divine Gift To Forgive And Forget The Wrong That Is Done Unto Me And Who Is In All Instances Of My Life With Me, I In This Short Dialogue Want To Thank You For Everything And Confirm Once More, That I Do Not Want To Be Separated From You, No Matter How Great The Material Desire May Be I Want To Be With You And My Loved Ones In Your Perpetual Glory Forever Amens.....ZDs.

007055012-1

**"IMPORTANT"**

Whosoever is taken prior to advertisement of advertising copy, it is not possible to verify the contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary enquiries before sending any orders or entering into any agreements with advertisers or otherwise setting an advertisement in any of our newspapers.

**CLASSIFIEDS IN NUMBERS**

Advertisement	1000
Business	1000
Classifieds	1000
Finance	1000
Health	1000
Home	1000
Insurance	1000
Jobs	1000
Legal	1000
Medical	1000
Real Estate	1000
Travel	1000
Automobile	1000
Education	1000
Entertainment	1000
Food & Beverage	1000
Government	1000
Healthcare	1000
Information Technology	1000
Manufacturing	1000
Marketing	1000
Media	1000
Non-Profit	1000
Real Estate	1000
Retail	1000
Services	1000
Software	1000
Telecommunications	1000
Transportation	1000
Utilities	1000
Other	1000

**FORM NO. CAA. 2**  
(Pursuant to Section 230 (3) and rule 6 and 7))  
Before the National Company Law Tribunal, Bench at Mumbai  
Company Scheme Application no. 864 of 2017

**GTL Infrastructure Limited** ... Applicant Company  
**NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF MEMBERS, SECURED CREDITORS AND UNSECURED CREDITORS**

Notice is hereby given that by an order dated the 8<sup>th</sup> day of September, 2017 the Mumbai Bench of the National Company Law Tribunal, ("Tribunal") has directed separate meetings to be held of equity shareholders, secured creditors and unsecured creditors (including foreign currency convertible bondholders) of the Applicant Company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the arrangement proposed in the Scheme of Arrangement between Chennai Network Infrastructure Limited ("Transferor Company"/"CNIL") and GTL Infrastructure Limited ("Transferee Company"/ "GTL Infra") and their respective shareholders and creditors ("Scheme").

In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a separate meetings of equity shareholders, secured creditors and unsecured creditors (including foreign currency convertible bondholders) of the Applicant Company will be held as under, at which time and place the said equity shareholders, secured creditors and unsecured creditors (including foreign currency convertible bondholders) are requested to attend.

Sr. No.	Class of Meetings	Date of Meeting	Time (IST)	Place of Meeting
1	Equity Shareholders	Wednesday, 1 <sup>st</sup> day of November 2017	11.00 A.M.	Vishnudas Bhawe
2	Secured Creditors		12.30 P.M.	Natyagraha, Sector 16-A, Vashi,
3	Unsecured Creditors (including foreign currency convertible bondholders)		02.00 P.M.	Navi Mumbai 400703, Maharashtra, India

Copies of the said Scheme and of the statement under section 230 of the Companies Act, 2013 (The Act) can be obtained free of charge at the registered office of the Applicant Company. Persons entitled to attend and vote at the respective meeting, may, either in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Applicant Company at 3rd Floor, "Global Vision" Electronic Sadan - II, MIDC TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710, Maharashtra, India, not later than 48 hours before the aforesaid meeting.

Forms of proxy can be obtained free of charge at the registered office of the Applicant Company. The Tribunal has appointed Mr. Vinod B. Agarwala and falling him, Mr. N. Balasubramanian, both Independent Directors of the Applicant Company as the Chairman of the respective meetings. The Scheme, if approved in the aforementioned meetings, will be subject to the subsequent approval of the Tribunal.

In compliance with Sections 108 and 110 of the Act, read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR Regulations') the Company is pleased to provide the facility to the Equity Shareholders to cast their votes either by way of Postal Ballot or through remote e-voting facility, prior to the meeting. The Company has provided the facility of voting through electronic voting system at the venue of meeting ("Insta- Poll").

The Company has commenced the dispatch of Postal Ballot Forms and pre-paid Business Reply envelopes which are completed on or before September 29, 2017 to all the Equity Shareholders whose names appear in the register of members of the Company or in the beneficiary list of depositories on September 22, 2017. The Company has sent the Notice together with explanatory statement and Postal Ballot Form via e-mail to members whose e-mail IDs are registered with the Company or their respective Depository Participant and in physical mode to all other equity shareholders.

The business to be transacted by aforesaid postal ballot includes voting by electronic means. The Company has engaged the services of Central Depository Services Limited (CDSL) for providing e-voting facility to the equity shareholders of the Company. The voting period begins on 2<sup>nd</sup> day of October 2017 at 9.00 a.m. IST and 31<sup>st</sup> day of October 2017 at 5.00 p.m. IST. The e-voting module shall be disabled by CDSL thereafter.

Members are requested to note that duly completed Postal Ballot Form should reach the Scrutinizer not later than i.e. 5.00 p.m. on Tuesday, the 31<sup>st</sup> day of October, 2017. Any Postal Ballot Form received after this will be strictly treated as if the reply from the member has not been received.

Members who have not received the Postal Ballot Forms may apply to the Company to obtain the duplicate thereof or Members who have received Notice by email but wish to vote through physical Postal Ballot Forms can download the Postal Ballot from the CDSL's website at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) or the Applicant Company's website at [www.gtilinfra.com](http://www.gtilinfra.com). The Members having any grievances pertaining to the Postal Ballot process may send an email to the Company Secretary at [gtilshares@gtilinfra.com](mailto:gtilshares@gtilinfra.com) or write to him at the Registered Office address of the Company.

The Tribunal has appointed Mr. Chetan A. Joshi, Practicing Company Secretary (FCS:7052 CP:7744) as Scrutinizer to scrutinize votes cast either electronically or on Postal Ballot or at the Meeting in a fair and transparent manner.

The results declared along with the Scrutinizer's Report will be hosted on the Company's website at [www.gtilinfra.com](http://www.gtilinfra.com) and on CDSL's website at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) for information of the Shareholders, besides being communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the equity shares of the Company are listed.

In case of meetings of the secured creditors and unsecured creditors (including foreign currency convertible bondholders) of the Applicant Company, the voting shall be carried out through the ballot/polling paper/ electronic voting system at the venue of the meetings. Mr. Chetan A. Joshi, Practicing Company Secretary (FCS:7052 CP:7744) has also appointed as the Scrutinizer for the said meetings.

**Vinod B. Agarwala**  
Chairman appointed for the meetings

Dated this 28<sup>th</sup> Day of September, 2017.

**CORRIGENDUM**

Due date of submission & opening of sealed offers advertised vide PUBLIC NOTICE on 21/09/2017 is read as below:  
The modified sealed offers shall be supported by Cross Cheque / Pay Order / Demand Draft of Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh Only) .  
The modified Sealed offers received up to 05/10/2017 & without earnest money will not be taken into consideration.  
The modified sealed offer shall be opened by the Trustee of the Trust on 07/10/2017 at 11.00 a.m.  
For further details please contact 022-24983607

Sd/-  
President  
Jawahar Education Society,  
PTR No. F/2700/Thane

**Bank of India**  
*Reliably beyond banking*

**POSSESSION NOTICE** (For Immovable Property)

Whereas, The undersigned being the authorised officer of the BANK OF INDIA under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 10.10.2016 calling upon the borrower Mr. Pradeep Vijaysingh Kakade (Principal Borrower) & Mr. Ravindra Vijaysingh Kakade (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs 25,12,000/- (Twenty five lac twelve thousand) plus interest within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 3 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this date 26.09.2017.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India Ahmednagar Main Branch for an amount Rs. 25,12,000/- and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of the Immovable Property**

Land and building situated at S. No 353/2, Pamer Road, At Takli Dhokeshwar, Tal. Parner, Dist-Ahmednagar-414303

**Bounded:**  
On the North by - Gat No 353/P, On the South by - Gat No 354,  
On the East by - Road, On the West by - Gat No 336

Sd/-  
Authorised Officer  
Bank of India

Date: 26.09.2017  
Place: Ahmednagar

**एसजेवीएन लिमिटेड**  
(मानव संसाधन और निवेशक प्रति-कर्मचारी को लाभ पहुंचाने वाला)  
**SJVN LIMITED**  
(A Joint Venture of Govt. of India & Govt. of H.P.)  
A MINI RATNA and Schedule 'A' PSU  
CIN - L140101HP1989 GOI 008409

**Nathpa Jhakri Hydro Power Station**

**NOTICE INVITING TENDER (Domestic Competitive Bidding)**

Open press tender enquiries under two part system through e-tendering are hereby invited on behalf of SJVN Limited for "Package (W)-185(O&M)/2017-Welding & In-situ machining of Grooves of 06 nos. SFT Gates of Desilting Chamber No.-2 (Sealing faces, Guide Faces and Sill Beam) at Dam site, Nathpa" for the Nathpa Jhakri Hydro Power Station. Please visit website [www.sjvn.nic.in](http://www.sjvn.nic.in) or [www.tenders.gov.in](http://www.tenders.gov.in) or [www.eprocure.gov.in](http://www.eprocure.gov.in) to know further details & bid submission procedure w.e.f. 29/09/2017. Bid closing date (Last date and time for uploading of filled in bids) is 18/10/2017 13:00HRS (IST). The bid is to be submitted through e-tendering at <https://sjvn.abcpocure.com>.

Chief Manager, Procurement and Contract Department,  
NJHPS, SJVN, Jhakri

All future amendments and corrigendum to the NT and Tender documents shall be posted only on web site of SJVN, except that extension of date of bid submission and/or modification in qualification criteria shall be informed through press.

**SAVE ENERGY FOR BENEFIT OF SELF & NATION**

**PUBLIC NOTICE**

GARWARE-WALLROPIES LIMITED  
Regd. Office : PLOT NO.11 BLOCK NO-D-1  
MIDC CHINCHWAD PUNE-411019  
LOSS OF SHARE CERTIFICATE(S)

Notice is hereby given that the following Share Certificate(s) pertaining to Equity Shares of Rs.10/- each of Garware-WallRopes Limited having Regd. Office Garware WallRopes Limited PLOTNO 11 BLOCKNO-D-1 MIDC CHINCHWAD PUNE-411019 Registered in the name of below mentioned shareholder(s), have been reported to have been lost/misplaced/stolen and that the application(s) for issue of Duplicate Share Certificate(s) in respect here of have been received by the Company.

Folio No.	Registered Shareholder(s)	Share Cert. No(s) - From	Distinctive No(s) - To	No of Shares
00801132	Bina Parag Shah Parag Subhash Shah	29171 to 29179 Inclusive of both	4520040 to 4520284 Inclusive of both	245


The public are hereby cautioned against dealing in anyway, with the above Share Certificate(s), if within 15 days from the date of Publication here of no claim is received by the Company in respect of the said Share Certificate(s), Duplicate Share Certificate(s) will be issued and there-after no claim will be entertained.

Garware WallRopes Limited  
SD/-  
Sunil Agarwal Company Secretary

Date : 29/09/2017  
Place : PUNE

This is a public announcement for information purposes only and is not a Prospectus announcement and does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe to securities. Not for release, publication or distribution directly or indirectly outside India.

**Public Announcement**

  
**ACME**  
Leading Through Innovation

**ACME SOLAR HOLDINGS LIMITED**

Our Company was incorporated as "ACME Solar Holdings Private Limited" on June 3, 2015, as a private limited company under the Companies Act, 2013, with a certificate of incorporation granted by the Registrar of Companies, National Capital Territory of Delhi and Haryana at New Delhi (the "RoC"). Pursuant to the conversion of our Company to a public limited company and as approved by the shareholders of our Company pursuant to a special resolution dated May 2, 2017, our name was changed to "ACME Solar Holdings Limited" and the RoC issued a fresh certificate of incorporation on May 12, 2017. For further details of change in name of our Company, see "History and Certain Corporate

